

**FIRST INFORMATION REPORT**  
(Under Section 154 Cr.P.C.)

रथम खबर अहवाल  
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): नागपुर रेल्वे P.S. (पोलीस ठाणे): नांदेड Year (वर्ष): 2017  
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0051 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 23/02/2017 01:34 वाजता  
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 23/02/2017 01:34 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३९२

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):  
1 Day (दिवस): बुधवार Date from (दिनांक पासून): 22/02/2017 Date To (दिनांक पर्यंत): 22/02/2017  
Time Period (कालावधी): प्रहर ३ Time From (वेळेपासून): 08:00 तास Time To (वेळेपर्यंत): 08:05 तास  
(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 22/02/2017 Time (वेळ): 23:28 तास  
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 032 Time (वेळ): 23:28 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): मौखिक

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाण यापासून दिशा व अंतर): पूर्व, 35 कि.मी. Beat No. (बिट क्र.):  
(b) Address (पत्ता): P/f नं 1, जनरल डबबयात, ट्रेन तिरुपति अमरावति Exp, रे स्टे मुदखेड,  
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाण याच या हद्दीबाहेर असल यास त या पोलीस ठाण या नांव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): शेख वाजिद शेख बाबु  
(b) Father's Name (का नाम):  
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 1992 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत  
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):  
(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (अदा केल याची तारीख):

Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):

(g) Occupation (व्यवसाय):

(h) Address (पत्ता)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	नयी आबादी, मुदखेड, नांदेड, नांदेड, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	नयी आबादी, मुदखेड, नांदेड, नांदेड, महाराष्ट्र, भारत

(i) Phone number (फफोन नं.):

Mobile (मोबाइल सं.): 91-9637692102

## 7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहित असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पत्ता)
1	शेख मोईन शेख पाशा			1. नयी आबादी,मुदखेड,नांदेड,नांदेड,महाराष्ट्र,भारत

## 8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

## 9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्तेचा प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मुल्य (रु. मध्ये)
1	नाणे आणि चलन	भारतीय रुपया	500 X 10	5,000.00

## 10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरीस गेलेल या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ः ३)000.00

## 11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

## 12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

मी शेख वाजिद शेख बाबु वय 25 वर्ष, धंदा मजुरी, रा. नयी आबादी नांदेड. मोब नं. 9637692102समक्ष रे.पो.स्टे. नांदेड येथे हजर होवुन तोंडी फिर्याद देतो कि, मी वरिल ठिकाण चा राहणार असुन नांदेड येथे भांधकाम मिस्त्री कडे हातमजुरिचे काम करतो आज दि. 22/02/2017 रोजी वेळ अं. 08.00 वा. नांदेड येणे करिता रे.सेटो. मुदखेड येथे आले ट्रॅन तिरुपतिअमरावती Exp. P/f no. 1 वर आले त्यावेळी मी पाठीमागुन पन्टचे पाठीमागिल खिश्यतिल पाकेट काढत असल्याचे भान असल्याने मी पाठीमागे वळुन त्या इसमाचा हात पकडत असताना माझे घर चे शेजारी राहणारा शेख मोईन शेख पाशा वय 25 वर्ष रा. नयी आबादी मुदखेड असल्याचे मी ओळखले व मेरे पैसे चा पाकिट क्यो चुराया असे म्हटले असता त्याने माझे तोंडावर दोन शापडा मारुन पैशाचे पाकिट घेवुन पळुन गेल सदरची करता बालु RPF यांनी पाहीले तसेच माझे वडील हे सोबत होतेमाझे पाकिट मध्ये 500/ रु दराच्या दहा नोटा 5000/ व दोन लहान डयया हेते.मी परत घरी गेले व माझे पाकिट चोरणाया शेख मोईन चे घरात थांबले परंतु तओ दिवसभर घरी आला नाही तरि माझे पाकेट चोरणाया वमला मारुन जबरदस्ती पाकेट घेवुन जाणाया इसमा वर योग्यती कार्यवाही होणेस ब्रम विनंती.

## 13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

(2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव)): hashmi abed akbar ali Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक

No. (क्र.): POBN52052 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (या)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. ((गुन्हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा):

पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

I.I.F.-I (एकीकृत अन् वेषण)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे  
प्रभारी अधिका-याची र वाक्षरी)

Name (नाव): INNUS HASAN ATAR

Rank (हुदा): I (Inspector)

No. (क्र.): PBMH5880

14. Signature / Thumb impression  
of the complainant / informant  
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court (न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: ( If known / seen )

(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, वय आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मत्तारीख वर्ष)	Build (बांधा)	Height (cms) (उंची(सें.मी))	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1992				

Deformities / Peculiarities (वयं / वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s)(सवयी)	Dress Habit (s) (पोषाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole ((लिट)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)